For cinema, this was a big-deal year

trilogy. Much like him, the Sony-Zee merg-

er, too, will test the mettle of Punit Goenka,

currently the managing director of Zee.

From spectacle films to large media deals, scale, both on and off screen, remained the central theme in the evolving entertainment landscape

VANITA KOHLI-KHANDEKAR

Pune, 30 December

S Rajamouli's *RRR*, the story of two mythical freedom fighters, has as much masala as any eighties film. Rajamouli's imagination and some beautifully stylised visual effects raise it to high art. At an estimated ₹1,200 crore in global box-office revenues, RRR is one of the highest grossing films after Aamir Khan's Dangal (2016).

Ayan Mukerji's Brahmastra is a gripping fight between good and evil with weapons powered by fire, water, wind, monkeys and bulls, among others. This ode to Harry Potter, The Lord of the Rings and Indian

mythology is

brought alive

with stunning

visual effects by

the biggest hits

of 2022, are big-

budget, large-



Prime Focus. It grossed over ₹430 crore at the box-office globally. and RRRBrahmastra,

scale, spectacle films.

Scale then remained clearly the first of the two main themes of 2022 for India's ₹161,400-crore media and entertainment business.

The year saw some large media deals going through. At the end of March 2022, India's largest multiplex chain PVR merged with rival Inox Leisure to create a April, Bodhi Tree Systems, a platform of James Murdoch's Lupa Systems and former Star CEO Uday Shankar, picked up a 40 per cent stake in Viacom18 for ₹13,500



SHARED SCREEN							
	Inox Leisure						
F	Y 2019	FY 2020	Q1 FY 2023	FY 2019	FY 2020Q1	FY 2023	
Footfall (million)	99	102	43	62.5	66	18.4	
Revenue (₹ crore)	3,119	3,452	1,000	1,692	1,915	589	
Data – Annual reports and companies; Source: Business Standard							

crore. The biggest merger of all, one that Brahmastra, India's first fantasy fiction would create India's third-largest media 1,500-screen film exhibition company. In company with Sony and Zee, is still in the making. It was announced towards the

By April 2023, all regulatory clearances Mukerji took ten years to put together should be through. Goenka, the head of the money, technology and story for the acquiree firm, the son of its founder

SCALE COMES TO INDIAN MEDIA AND

ENTERTAINMENT - THEN AND NOW

FY 2012 (₹ crore))	FY 2022 (₹ crore)
The Times Group	5,500	Google India	25,000
Zee Group	5,648	Meta	16,189
Star India	4,669	Sony-Zee	15,056
Bharti Airtel	3,714	Disney-Star	14,350*
Sony	3,000	Times Group	8,000**
HT Media	2,078	Jio Infocomm	7,000**
Network 18	2,077	Tata Sky	4,741
Sun Network	1,848	Airtel TV	4,000
Tata-Sky	1,590	Sun Network	3,504
DB Corporation	1,475	DB Corp	1,788

Subhash Chandra and now a minority shareholder, will be leading this ₹15,056crore venture. Which managers will go, what brands will be sacrificed and how many people will lose their jobs are some of the tough decisions he has to take in

This pain, however, is inevitable for survival. The combination of the internet. streaming devices and technology has over 60 per cent of the total revenues for changed the media and entertainment cinema. They de-risk the business for TV, world, irrevocably. Media is no longer OTT and all the other formats on which

about three or five hours of leisure. The ubiquity of the internet means it envelopes every part of our lives — at work, with friends, for entertainment, news and even while exercising. And there are different brands seeking our attention as consumers in each of these aspects. Apple (1.8 billion users; \$366 billion revenue), Alphabet (parent of Google and

YouTube; 4.3 billion users, \$258 billion revenue), Meta (Facebook, WhatsApp and Instagram, 2 billion users, \$118 billion revenue) and Amazon (\$470 billion revenue) are the companies that we spend a lot of our time with. These are the new competitors for Disney or Sony Comcast, globally.

To take them on, scale is critical. For all its gargantuan consumer numbers, the Indian media business is terribly under-monetised. The consolidation and, therefore, scale this round brings should, hopefully, lead to a healthier, more profitable business.

The scale and spectacle of RRR and Brahmastra and the stories that KGF2, Gangubai Kathiawadi or Drishvam 2 tell have

revived theatres. This return of audiences value in the entertainment ecosystem. to the theatres is the second most impor-

Theatres are the lifeblood of the media and entertainment business, bringing in

> people watch video. When theatres were not functioning during the pandemic, the film business collapsed from ₹19,100 crore in 2019 to ₹7,200 crore in 2020. It was clear then that an OTT release can never bridge the revenue gap that the collapse of theatres brings. Just an OTT release would never

have helped RRR recover its estimated ₹550 crore budget, let alone make money.

But 2022-23 has brought good news. Most theatre chains like Inox, Carnival, PVR and Cinepolis made a third of their annual revenue in a normal year in the first quarter itself. This brings back working capital and the ability to invest more in storytelling.

Not just on the business side, on the content side, too, cinema is a critical link in the media and entertainment ecosystem About a fourth of all TV viewing, one-third of OTT and 70 per cent of music is from films. The people who make films are the same ones who make OTT and TV shows. It is, therefore, the origin of all

With scale and content in full play, here is to a happy 2023.

In 2022, India learnt to live with Covid as the virus eased its grip

The health sector returned to the old normal; the advice for 2023 is 'watchfulness and appropriate response'

Mumbai, 30 December

India scored high in tackling the spread of the Covid-19 virus amongst its population in 2022, but experts caution that it's not the time to let one's guard down. "Watchfulness and appropriate response" would hold the key to 2023, they say. That's because while India seems to be managing the Covid-19 situation well, several countries across the world, including China, Japan and South Korea, are struggling against a massive surge in fresh cases, with increased hospitalisations and deaths.

The year began with a roaring third wave of infections as the highly transmissible Omicron variant replaced the Delta strai From a peak of close to 350,000 daily fresh cases in the third week of January, the count has dropped to around 150-200 now. In comparison, a million deaths are estimated in China alone.

Taking a proactive approach, the government ran a mock drill across Covid-19 facilities on December 27 to assess preparedness. It has also mandated random testing of 2 per cent international arrivals. Mandatory pre-departure RT-PCR tests for people arriving in India from China, Hong Kong, Japan, South Korea, Singapore and Thailand will also begin from January 1, 2023.

That's the latest situation, after months of the return to the 'old normal' — the high point of 2022. Experts say that as long as Omicron and its sub-variants are in circulation, there's not much to worry about. As senior virologist Jacob John puts it: "We are keeping a watch, and it's necessary to do so. Omicron and its sub-variants are the dominant strains globally. It is not causing severe hypoxia.'

He agrees that India let the virus run free among its population, and thus most of its citizens now have hybrid immunity from the virus and the infection.

India hit the two-billion vaccine dose milestone in July and has given at least one dose of the Covid-19 vaccine to practically its entire eligible population. However, the

country lags in booster dose coverage. Till the end of November, India had covered around 27 per cent of its eligible population as against the world average of 33 per cent. The US and EU have over 45 per cent coverage for booster doses.

Gagandeep Kang, microbiologist and professor at Christian Medical College, Vellore, says, "We got lucky with Omicron being a relatively mild disease and in

having had our population well vaccinated HPV vaccine from Serum Institute of India. by the start of 2022." She adds that India pushed vaccination to high levels right. What India got wrong was keeping schools closed for far too long," she says.

'Watchfulness and appropriate response" is key, in India and elsewhere, Kang adds. There was, however, a flip side of the entire public health infrastructure going on an overdrive to tame the pandemic: the

focus shifted from other infectious diseases.



CASES HAVE REMAINED LOW VACCINE COVERAGE WENT UP (Daily cases, seven day rolling average) (Average daily vaccination Nos for week)

3,50,000 2,80,000 _2,10,000 _1,40,000 **165** 70,000 1 Jan '22 24 Dec '22 Source: Our World in Data

— Dose 1 — Dose 2 — Precautionary dose .70,00,000 4,615 _1,77,573 _60,00,000 15.789 ¬ _50,00,000 39,568 _40,00,000 **0**30,00,000 20,00,000 10,00,000 Source: CoWin Dashboard

the country is an indication of missed routine vaccine doses during the pandemic. Thus, experts feel that it is time to con-

solidate our surveillance systems, but at the same time also work on a pandemic policy for the future.

Anish T S, associate professor of community medicine at Government Medical College, Manjeri in Kerala, says, "The next pandemic could be in 25 or 30 years — no one knows. It could even be a bacterial pandemic, and that could be more difficult to handle, as we cannot make vaccines easily for bacteria and many antibiotics don't work against drug-resistant bacteria.'



'Old normal' at hospitals

Year 2022 has also been one of many firsts for the Indian pharma industry. Among others, the country got its first and the world's second intranasal vaccine from Bharat Biotech; a temperature-stable, indigenously developed mRNA vaccine from Gennova Biopharmaceuticals: it kickstarted projects to develop pan-coronavirus vaccines; and indigenously developed the first

Vaccine makers, who emerged heroes of 2021, have now largely moved away from Covid-19 vaccines. As the CEO of a leading vaccine firm put it, "Covid-19 vaccines are no longer a 'hot' opportunity unless the virus mutates into a form that again causes serious disease." He adds that even exports are not a great opportunity anymore. "Africa has started believing that it has developed infection-led immunity, and The measles outbreak in different parts of these nations are not keen to receive mil-

lions of doses anymore," he said, requesting

Drug firms, too, have adjusted their strategies accordingly — refocusing on chronic ailments, and chasing the offpatent opportunities in cardiac and diabetic therapies. Most of them had to write off their Covid-19 drug inventories by the beginning of the first quarter of 2022-23.

Also, most of the excess capacity created to cater to Covid requirements by local medical device players is either lying idle or is now being re-deployed. The same is true of the excess oxygen capacity created — India had ramped up its liquid medical oxygen and pressure swing adsorption (PSA) plants by almost 20-fold during 2020 and 2021. Right before the Omicron wave, India had an overall oxygen capacity of 20,000 tonnes per day — the country now uses only 1,200-1,300 tonnes per day.

At hospitals, meanwhile, pent-up demand for elective surgeries is back and so are overseas medical tourists.

"In retrospect, 2022 was a mixed bag for the hospital sector," says Dilip Jose, MD and CEO of Manipal Hospitals. "The year began with us being in the grip of the Omicron spike. However, once the third wave eased, there was a rapid bounceback. especially from April-May onwards that saw many such postponed instances accessing care."

International patients, too, started returning to the country, and now as we stand at the end of 2022, the number of such patients is at pre-Covid levels or even higher, Jose says.

For India and its healthcare sector, it has clearly been a year of returning to the 'old normal' — with an eye on global developments.

FACT THE FERTILISERS AND CHEMICALS TRAVANCORE LIMITED (A Government of India Enterprise) Regd. Office: Eloor FACT-PD ADMINISTRATION BUILDING, UDVOGAMANDAL, KOCHI- 683 501 (KERALA)

Tel: (0484) – 256 8629/ 8260

E-mail: noble@factltd.com; paulpt@factltd.com. Website: http://www.fact.co.in

TRANSPORTATION OF ROCK PHOSPHATE/SULPHUR FROM Q-10 BERTH/INSTALLATION, W.ISLAND TO FACT COCHIN DIVISION, AMBALAMEDU BY ROAD

Enquiry No. MM/180/E26531 dtd. 30.12.2022 Online Bids (TWO PART) for undertaking the work of Transportation of Rock Phosphate/Sulphur from 0-10 Berth/Installation, W.Island to FACT Cochin Division, Ambal by Road using tippers for a period of one year, through https://eprocure.gov.in Any change / Extensions to this tender will be informed only through our website / CPP e-procurement portal and will not be published in newspaper

Due date/ time for submission of bids is 14.01.2023 / 3.00 P.M

Sr. Manager (Materials)T&S-c

CIN: L24110MH1947PLC005719 Tel No.: (91 22) 38023000/4000; Fax No.: (91 22) 38023084

NOTICE

(for attention of Equity Shareholders of the Company) Transfer of equity shares of Piramal Enterprises Limited ('the Company') to Investor Education and Protection Fund ('IEPF') Authority

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ('Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ('the Rules').

dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, are to be transferred to the Demat account of the IEPF Authority.

starting from FY 2015-16 and that are unclaimed/unpaid for seven consecutive years or more and whose shares are due for transfer to IEPF have been made available on the website of the Company <u>https://www.piramal.com/investor/piramal-enterprises-limited/</u> shareholder-information/unclaimed-dividend/. The Shareholders are requested to verify details of uncashed dividends and the shares

The Company has communicated individually to the concerned shareholders at their registered address whose shares are now due to be transferred in the month of April 2023 to the IEPF Authority and the shareholders whose email IDs are registered with the Company RTA records, have been sent individual notice over email in respect of above. Further, we would request the shareholders, who have not registered their email IDs, to kindly register the same with the Company/ RTA by mailing their folio details along with ID/address proof to

shareholders by 8th April, 2023, the Company shall with a view to comply with the requirements set out in the Rules, initiate necessary steps to transfer the shares held by the concerned shareholders to the Demat account of the IEPF Authority by the due date as per the procedure stipulated in the Rules and without further notice in the

In case of shareholders holding the shares in:

Physical Form - The Company would be issuing new share certificate(s) in lieu of original share certificate(s) held by them for the purpose of dematerialization and transfer of shares to the Demat account of the IEPF Authority and upon such issue, the original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Dematerialized Form - The Company shall inform the depositor

The shareholders may further note that the details as made available by the Company on its website should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the said Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority pursuant to the Rules.

Shareholders may also note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority by submitting the online application in Form IEPF- 5 available on the website www.iepf.gov.in.

For any queries/information/clarification on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime India Pvt. Ltd. Unit: Piramal Enterprises Limited, C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 Tel No.: (022) 4918 6000/4918 6270, e-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in

For Piramal Enterprises Limited

30th December, 2022

Bipin Singh



Date: - 30.12.2022

MAHANADI COALFIELDS LIMITED (A Subsidiary of Coal India Limited) JAGRUTI VIHAR, BURLA-768020, DIST-SAMBALPUR, ODISHA

NOTICE

All the tenders issued by CIL and its Subsidiaries for procurement of Goods, Works and Services are available on website of Coal India Ltd www.coalindia.in, respective subsidiary Company, (MCL, www.mahanadicoal.in), CIL e-procurement portal https://coalindiatenders.nic.in and Central Public Procurment Portal https://eprocure.gov.in. In addition, procurement is also doen through GeM portal https://gem.gov.in"

PIRAMAL ENTERPRISES LIMITED

Regd. Office: Piramal Ananta, Agastya Corporate Park, Opposite Fire Brigade, Kamani Junction, LBS Marg, Kurla (West), Mumbai 400-070

Email Id: complianceofficer.pel@piramal.com Website: www.piramal.com

The Rules, inter alia, provide that shares in respect of which

The complete details of the concerned shareholders whose dividends

that are due for transfer to the IEPF Authority.

piramal.irc@linkintime.co.in. In case Company does not receive any valid claim from the concerned

by way of corporate action for transfer of shares lying in their Demat account in favour of the Demat account of the IEPF

Company Secretary

PUBLIC NOTICE

This is to notify to all our valued chain of trade Stockiest/Wholesalers/Retailers and Consumer public at large that Central Govt. of India (Ministry of Chemicals and Fertilizers Dents of Pharmaceuticals) vide NPPA notification Ref. S.O. No. 5938 (F) & 5939 (F) dated 19th Dec 2022 has reduced Ceiling Price of the Schedule products . We, FDC Limited, have given the effect of reduction of Ceiling Price by way of reducing MRPs (Maximum Retail Prices) in respect of the following Products with immediate effect

Sr. No	Name of Products	Pack size	Reduced MRP (Rs)	Reduced PTR (Rs)
1	99F 650 TABLET (15 Tabs)	15 tab	29.90	21.36
2	FLUNARIN 10 MG (10 Tabs)	10 tab	48.15	34.39
3	FLUNARIN 5 MG (10 Tabs)	10 tab	24.75	17.68
4	TURBO 600 TABLET (10 Tabs)	10 tab	356.25	254.46
5	ZEFU DRY SYRUP (30ml)	30 ML	158.25	113.03
6	ZIFI 400 MG (10Tabs)	10 tab	220.75	157.67
7	ZOCON 400 MG (1 Tab)	1 tab	29.70	21.21

In accordance with Para 24(4) of DPCO, 2013, all Dealers and retailers are required to person wishing to consult the same

Shivaii Nalawade



Al Engineering Services Ltd. (A wholly owned subsidiary of Al Assets Holding Ltd.)

NOTICE INVITING TENDER (NIT)

Al Engineering Services Ltd. (AIESL), New Delhi, the largest MRO approved by DGCA, invites tenders for the

"Hiring of Service Provider for INSTALLATION/ MAINTENANCE OF ALL HARDWARE AND SOFTWARE ALONG-WITH IT HELP DESK SERVICES at AIESL locations".

Complete details of the tender (Tender No. AIESL/ Corporate Office New Delhi/17/220658) can be downloaded by the interested bidders from the AIESL's website www.aiesl.in or portal GeM https://gem.gov.in.

The Last date of receipt of bids and opening of Bids is 12th Jan, 2023 at 2.00 P.M



Al Engineering Services Ltd.

(A wholly owned subsidiary of Al Assets Holding Ltd.)

NOTICE INVITING TENDER (NIT)

Al Engineering Services Ltd. (AIESL), New Delhi, the largest MRO approved by DGCA, invites tenders for the

"Hiring of System Integrator for Implementation of Ramco Version 5.9 on Private Cloud (SaaS) along-with old data migration from existing Ramco landscape on Turnkey basis at AIESL locations'

Complete details of the tender (Tender No. AIESL/ Corporate Office New Delhi/17/220659) can be downloaded by the interested bidders from the AIESL's website www.aiesl.in or portal GeM https://gem.gov.in.

The Last date of receipt of bids and opening of Bids is 13.01.2023, Friday at 12.00 PM



नोटीस भाग प्रमाणपत्र - हरवले आहेत

नाव: प्रकाशचंद रामलालजी मालवीया पत्ता : ९/६७०, अभ्युदय नगर, औदुंबर को.ऑप.हौ.सोसायटी लि., काळाचौकी,

मुंबई - ४०००३३. संस्थेचे पंजीकरण क्रमांक :-

बी.ओ. एम. (डब्लू), एच.एस.जी. (ओ.एच) ७५२६/९२/९३, सभासद क्र. : ०४९ भाग प्रमाणपत्र क्र. :- २४१ ते २४५ एकूण ५०/- रु. प्रत्येकी मुल्याचे ०५ भाग प्रमाणपत्र गहाळ झाले किंवा हरवले आहेत. ठिकाण : मुंबई दिनांक : ३१.१२.२२

PUBLIC NOTICE

Notice is hereby given at large to the general public that I, Muskan Atul Johri have applied for the renewal of the Passport with the Passport Office. Earlier there was an error in the spelling of my name in the passport issued by the said office. But, the correct spelling of my name is "**MUSKAN"** and not 'MUSKAAN". Hence, I hereby nform all the public at large that the spelling of my name is "MUSKAN" Hence, my name is "MUSKAN ATUL JOHRI" as it is mentioned in my PAN card & Aadhar Card.

MUSKAN ATUL JOHRI

Flat No. B/103, Shubhangan - II C.H.S. Ltd., Poonam Sagar Complex, Mira Road (E), Dist. Thane – 401107. Place: Mira Road. Date: 31.12.2022

मिळणेबाबत विनंती अर्ज केला आहे

घेण्यात येईेल याची कृपया नोंद घ्यावी.

दिनांक:-- २९/१२/२०२२

नांव

संजना चेतन लुल्ला

कुणाल चेतन लुल्ला

विधी जीत धनवानी

Name(s) of holder(s) Kind of Securities

[& Jt. holder(s) if any] | & face value

Seema Pramod Garud | Equity / F.V.10/-

UNITY Small Bank

पीएमसी बँकेसह करारनामा केला आहे

निदर्शनास येतात.

अ.क्र.

₹.

PUBLIC NOTICE

MR. DINESHCHANDRA JUTHALAL, a ember of the PRABHII NIWAS Co perative Housing Society Ltd. having ddress at TPS Road, Borivali (W Mumbai- 400092 and holding **Flat No. A/61**, in the building of the society, died n 8/3/2021.

ANSUYA DINESHCHANDRA, claimir o be his wife and one of the legal heirs of ne said **MR. DINESHCHANDRA** JUTHALAL has applied to the society to transfer the rights, title and interest in the aid flat and shares held by the decease his name with the consent of other egal heirs. he society hereby invites claims

objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the ansfer of the said shares and interest of he deceased member in the capital property of the society within a period of 10 days from the publication of this otice, with copies of such document and other proofs in support of his/her/their claims/ objections for ansfer of shares and interest of the leceased member in the capital roperty of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be ree to deal with the shares and interes of the deceased member in the capital property of the society in such manner as s provided under the bye-laws of the ociety. A copy of the registered bye-aws of the society is available for spection by the claimants/ objectors, in he office of the society/ with the secretary Of the society between **11 A.M** to 5 P.M. from the date of publication of ne notice till the date of expiry of its eriod.

> Prabhu Niwas Co-Op. Housing Society Ltd Sd/- Hon. Secretary

जाहीर नोटीस

यांचे कार्यालयाकडे **मौजे बापसई, ता. कल्याण** येथील वर्णनाच्या जिमन मिळकतीवर अर्जदार यांनी

कै. चेतन संतुमल लुल्ला हे मयत झालेल्या असून त्यांच्या मृत्यूपश्चात वारस चौकशी करुन

तहसिलदार उल्हासनगर यांचे कार्यालयास पत्र पाठविण्यात आलेले आहे. तहसिलदार उल्हासनगर

यांचेकडील अधिनस्त तलाठी सजा उल्हासनगर यांचेकडून वारसांची चौकशी करुन वारस पंचनामा

सादर केला आहे. उक्त पांचनाम्याचे अवलोकन केले असता खालील प्रमाणे वारस असल्याचे

याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की श्री. कुणाल चेतन लुल्ला यांनी तलाठी सजा बापसई

प्रकरणी कै. चेतन संतुमल लुल्ला हे उल्हासनगर, जि. ठाणे येथे मयत झाले असल्यान

तहसिलदार उल्हासनगर यांचेकडील अधिनस्त तलाठी सजा उल्हासनगर यांचेकडील

अहवालानुसार व अर्जदार यांनी प्रकरणी दाखल केलेल्या सत्यप्रतिज्ञा लेखावरुन वारस असल्यान

दिसून येतात. तरी याबाबत कोणाचे हक्क, आक्षेप असल्यास किंवा कोणाचे हक्क प्रस्थापित होत

असल्यास आवश्यक त्या पुराव्यासह तहसिलदार कार्यालय, कल्याण येथे सदर नोटीस प्रसिध्द

केल्यापासून ७ दिवसाच्या ऑत उपस्थित रहावे. अन्यथा उपलब्ध कागदपत्रांचे आधारे पुढील निणर्य

NOTICE

ION EXCHANGE (INDIA) LIMITED

Registered Address: Tiecicon House Dr E Moses Road Post Box 6273,

Mahalaxmi. Mumbai - 400011

NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities o

the Company has/have been lost / misplaced and the holder(s) of the said securities

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such clain

with the Company at its Registered Office within 15 days from the date, else the

No of

Securities

50

50

50

50

75

75

युनिटी स्मॉल फायनान्स बॅंक लिमिटेड

जाहीर सूचना

धामापूरकर (कर्जदार); श्री./श्रीमती अशोक धामापूरकर (सह-कर्जदार); कु. नेहा धामापूरकर (सह-कर्जदार)

आणि श्री./श्रीमती आशिष धामापूरकर (एकत्रितपणे कर्जदार म्हणून संदर्भित) यांनी पुर्वीची पंजाब ॲण्ड महाराई

को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी बँके) यांच्याकडून स्थावर मालमत्ता अर्थात फ्लॅट क्र.ए-६०८, ६वा मजला, साई

श्रद्धा एसआरए कोहौसो. वीरा देसाई रोड. लक्ष्मी नारायण मंदिराजवळ, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५८ या जागेच्य

तारण प्रतिभुती समोर गृह कर्ज **(कर्ज)** घेतले आहे. खालील अनुसुचीत सविस्तर नमुद मालमत्ता **(अनुसुची**र

मालमत्ता) थी./श्रीमती अपणी धामापूरकर (कर्जदार); श्री./श्रीमती अशोक धामापूरकर (सह-कर्जदार); है अनुसुचीत मालमत्तेचे मालक (मालक) असून पीएमसी बँकेच्या नावे अनुसुचीत मालमत्तेचे तारण प्रतिभुतीकरिता

पीएमसी बँक आता दिनांक २५.०१.२०२२ रोजीचे अधिकृत राजपत्रात सुचित आणि केंद्र शासनाद्वारे मंजूर पंजाब

अंतर्गत यनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (बँक) सह विलीन झाले आहे.

ॲंण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड) योजना २०२२ **(योजना)**

श्री.अशोक धामापूर्कर कर्जदारांपैकी एक आणि अनुसुचीत मालमत्तेचे मालक यांचे मुंबई येथे २५.०६.२०२१ रोजी निधन झाले आणि अनुसुचीत मालमत्तेच्या जिवीत मालक यांनी बँकेकडे उपलब्ध अनुसुचीत मालमत्तेबाबत मुळ

अधिकार करारनामा **(करारनामा)** प्राप्त करण्यासाठी बँकेकडे संपुर्ण थकबाकी कर्ज जमा केले आणि अर्ज केला

स्वर्गीय श्री.अशोक धामापूरकर यांचे कायदेशीर वारसदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, जर कोणास अधिका

करारनामावर दावा करण्याची इच्छा असल्यास त्यांनी सदर जाहीर सूचनेच्या तारखेपासून ७ दिवसात वारसा

प्रमाणपत्रासह बँकेकडे कळवावे. जर सदर कालावधीत बँकेकडे कोणताही दावा प्राप्त न झाल्यास बँकेकडून श्री./

श्रीमती अपर्णा धामापूरकर; कु. नेहा धामापूरकर आणि श्री./श्रीमती आशिष धामापूरकर; यांच्याकडे अधिकार

करारनामा सुपूर्व करतील आणि अनुसुचीत मालमत्तेबाबत बँकेकडून कोणताही दावा अन्य व्यक्तींकडून विचारात

घेतला जाणार नाही आणि अधिकार करारनामावर दावा करणाऱ्या अन्य व्यक्तींनी श्री./श्रीमती अपर्णा धामापूरकर

मालमत्तेचे अनुसूची : फ्लॅट क्र.ए-६०८, ६वा मजला, साई श्रद्धा एसआरए कोहौसो, वीरा देसाई रोड, लक्ष्मी

रेट कार्यालय: सेन्ट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८.

Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation

applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s).

क्र. महसुल/कक्ष-१/टे-१०/हक्कनोंद-२/वारसनोंद/कावि-२४४७/२०२२

वय

४१

Date: 31/12/202

मयत व्यक्तीशी नाते

पत्नी

वि. मलगी

(जयराज देशमुख)

Distinctive number(s)

6937534 - 6937583

6937584 - 6937633

9593281 - 9593330

9593331 - 9593380

10990337 - 10990411

11004987 - 11005061

PUBLIC NOTICE

that Mrs. Savitaben D. Vekariya and Mr.Narendra D. Vekariya are owners of flat no.306, Sai Bhawan Chs Ltd., Sainath Road, Modi Patel Scheme, Bhayander (West), Dist.;Thane-401101. The First sale Original builder Agreement between M/s.Rashmi Builders to Mr.Jitendra Himatlal Shah 23/12/1977 have dated been lost in respect of said

Any person/s having any claim shall file an objection in writing alongwith documentary evidence at Flat No.208, Shastrinagar-3A,Dr.Ambedkar Road Bhayander (West), Dist Thane -401101 within 14 days from the date of this notice, failing which it shall be assumed that no any person/s has any claim whatsoever on the said flat,

> Poonam B.Talwar Advocate, High court

NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE CERTIFICATE CERTIFICATE STATUS NO. OF SHARES DATE Notice is hereby given

तालुका- वसई आणि

DISTINCTIVE NOS. 132989 11/11/2005 21586451-1150 LOST 21587600 11/11/2005 132991 575 LOST 2514221296 2514221870 TOTAL 1725

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE

OF ITC LIMITED STANDING IN THE NAME(S) OF RAMESH CHANDRA **DHALL** HAS/HAVE BEEN REPORTED LOST/STOLEN AND THAT AN APPLICATION FOR ISSUE OF DUPLICATE CERTIFICATE(S) IN RESPECT THEREOF HAS BEEN MADE TO THE COMPANY'S INVESTOR SERVICE CENTRE. ITC LIMITED 37, J L NEHRU ROAD, KOLKATA -700 071 TC WHOM OBJECTION, IF ANY, AGAINST ISSUANCE OF SUCH DUPLICATE SHARE CERTIFICATE(S) SHOULD BE MADE WITHIN 15 DAYS FROM THE DATE OF PUBLICATION OF THIS NOTICE THE PUBLIC ARE CAUTIONED AGAINST DEALING IN ANY MANNER WITH THESE SHARES.

जाहीर नोटीस					
सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे अशिल सौ. रीना महेश सोळंकी यांनी खालील मिळकत सौ. रामा जमनादास धाबी यांच्याकडून विकत घेण्याचे ठरवले आहे. मिळकतीचे वर्णन पुढीलग्रमाणे आहे:-					
गावाचे नाव	मिळकतीचे वर्णन	क्षेत्रफळ			
मौजे तुळींज,	सदिनका क्र. ३३, दुसऱ्या मजल्यावर, इमारतीचे नाव	४२५ चौ फट			

जिल्हा –पालघर तसेच सदर मिळकत) जमनादास मेघजी धाबी यांनी सौ। गजराबेन बाबुलाल शाह यांच्याकडुन दि. २२/०४/१९९८ रोजी विकत घेतलेली होती. तसेच जमनादास मेघजी धाबी यांचे २८/०९/२००४ रोजी निधन झाले. जमनादास मेघजी धाबी यांचे वारसदार १) सौ. रामा जमनादास धाबी (बायको) २) सौ. गिगण्या उदय देवलिया (विवाहित मुलगी)

साई बाबा नगर को ऑप हौसिंग सो लि. सर्वे नं. ७७

२) श्री. उसेश जमनादास धार्बी (मुलगा) है आहेत. १) गिगण्या उत्य देवलिया (विवाहित मुलगी) २) श्री. उमेश जमनादास धार्बी (मुलगा) यांनी त्यांचे सदनिकेमधील वक, हक्कसोड्पत्रा द्वारे दिनांक ११/११/२०२२ रोजी सौ. रामा जमनादास धाबी यांना दिले आहेत ारी सौ. रीना महेश सोळंकी वरील नमद केलेली सदिनका गृहाण ठेऊन पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स

लिमिटेड कडून कर्ज सुविधेचा लाभ घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे सदर वर उल्लेख केलेल्या सदनिकेवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क. अधिकार, बोजा, करार मदार, गहाणखर त्र इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत या दूर १८९०९४३५५५ वर कळवावे अथवा ते कागदपत्र माझे ऑफिस ३०१ तिसरा मजला मातोश्री बिल्हींग चिंतामणी नोटिशीस आजपासन चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास. सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल.

सही/-डॉ. सुर्यकांत एस. भोसले बांधीव

जाहीर सूचना

of which please take a note.

नक्षात घ्या की. माझे अशिल खाली दिलेल्या अनुसूचीत वर्ण केलेली सर्व मालमत्ता खरेदी करू इच्छित आहेत. माझे अशिल असे सांगतात की, १) स्वर्गीय कुमकुम कैलाश सुनेजा आणि ?) कुमुद व्ही अरोरा हे या खालील अनुसूचीत वर्णन केलेल्य सर्व मालमत्तेचे संयुक्त मालक होते. माझे अशिल सांगतो की दिवंगत कुमकुम कैलाश सुनेजा यांचे ३०.०३.२०२२ रोजी मुंबईत नेधन झाले, मृत मालकाच्या कायदेशीर वारसांच्य र्गतिज्ञापत्रानुसार नोंदणीकृत विल/नामांकन न करता - १ कुमुद विनय अरोरा आणि २) कपिल कैलाश सुनेजा आहेत

एकमेव कायदेशीर वारस. बारसाहकाने या मालमत्तेवर कोणताही दावा किंवा हक असलेल क्रोणतीही व्यक्तीचे, कायदेशीर वारस, संस्था, गहाण ठेवणारे बँका, सोसायटी इत्यादी, कायदेशीर वारस, वार्टा, विक्री, गहाण भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेट, ताबा किंवा भार कसाह असो किंवा अन्यथा याद्वारे अधोस्वाक्षरी केलेल्याला त्याच्या/ तेच्या/त्यांच्या/त्यांच्या अशा दाव्याची सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत, जर असेल तर, सर्व समर्थन दस्तऐवजांसह कळवणे आवश्यक आहे, ज्यांच्या शिवाय त्रवहार पर्ण केला जाईल. अशा दाव्याचा संदर्भ आणि अश व्यक्तीचे दावे, जर काही असतील तर ते माफ केलेले मानले जातील आणि आमच्या अशिलांना बंधनकारक नाहीत.

वर संदर्भित अनुसूची:

फ्लॅट क्र.१०१, क्षेत्रफळ सुमारे ७९.३४ चौ.मी. कारपेट क्षेत्र १ल्या मजल्यावर, बुलेवर्ड-२ इमारतीतील, बुलेवर्ड १ व २ को ऑप. हौसिंग सोसाँयटी लिमिटेड, द ॲड्रेस, एलबीएस मार्ग आर-सिटी मॉल समोर, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०० ०८६ मुंबई उपनगरी जिल्हा आणि सदर सोसायटीने भाग प्रमाणपत्र क्र १६५ जारी केले आहे ज्यामध्ये १० (दहा) पूर्ण भरणा केलेले शेअर्स आहेत, रू.५०/- (प्रत्येकी रुपये पन्नास) १५ जानेवार्र २०१९ च्या विशिष्टक्र.१६५१ ते १६६० (दोन्ही समाविष्ट) संबंधित शेअर्स (यापुढे सदर शेअर्स म्हणून संदर्भित).

ॲड.राजेश शर्मा

स्टेशन रोड, राजस्थान हॉल जवळ. गोरेगाव (प), मुंबई - ४०००६२. दिनांक: ३१.१२.२०२

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे

की. शिवप्रेमी सहकारी गहनिर्माण संस्था

लिमिटेड, खोली क्र.२३३, बाल मित्र मंडल

महाराष्ट्र नगर, अप्पा पाडा, मालाड (पू.), मुंबई

४०००९७ या सोसायटीचे **श्री. सुधीर सदाशिव**

जाधव हे मूळ मालक , वहीवटदार व सदस्र

होते,यांचे अनुक्रमांक ६७६ ते ६८० धारक

शेअर्स असलेले मुळ भागप्रमाणपत्र क्र.१३६ (

श्री. सुधीर सदाशिव जाधव यांचे

0१.0७.२0२२ रोजी कोणतेही वारसदार न नेमत

निधन झाले. सोसायटी याव्दारे, सोसायटीच्य

भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्य

सदर ५०% अविभाजीत शेअर्स व हितसंबंधाचे

हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी.

आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंव

आक्षेप असल्याम ते ह्या मचनेच्या प्रसिध्टीपासन

१**४ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल

मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व

हेतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/

त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अर्श

ठागदपत्रे आणि अन्य पुरावाँच्या प्रतींसह

रम्यान मागविण्यात येत आहेत. ज

. गोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत

सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या

स्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त

bले तर, सोसायटीच्या उपविधी व एमसीएस

ॲक्ट् १९६० तील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी

शिवप्रेमी सहकारी गृहनिर्माण संस्थ

ठिकाण : ठाणे, दिनांक : ३१.१२.२०२२

च्या वतीने व करित

लिमिटेड

सचिव

कार्यवाही करेल.

दिनांक: ३१ डिसेंबर, २०२२

यापढे सदर मालमत्ता)चे धारक होते.

जाहिर सूचना

लक्षात असावे की, म्हाडाने मुळ वाटप पत्र **श्री.जगदीश गोपाल कोंडवीलकर** यांना कोअर हाऊस क्र. ए , क्षेत्रफळ सुमारे २५ चौ.मी. बिल्ट-अप क्षेत्र, **गोराई (२) ममता को-ऑपरेटिव्ह हौर्सिंग सोसायटी** लिमिटेड, प्लॉट क्र. १५९, आरएससी-२५, गोराई-२, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९१ या संदर्भातील वाटप पत्र क्र.३९५/९२ दि.२१.०५.१९९२ रोजीचे आणि पूर्ण भरणा केलेले ५ (पाच) शेअर्स धारण केलेले रू.५०/- प्रत्येकी विशिष्टक्र.२१ ते २५, भाग प्रमाणपत्रक्र.५ ॲंतर्गत दि.०१.०४.२००० रोजीचे आणि तदनंतर **श्री.जगदीश गोपाल कोंडवीलकर** (अविवाहित) यांचे दि.१३.०२.१९९४ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे निधन झाले आणि नंतर त्यांचे वडिल **श्री.गोपाल सखाराम कोंडवीलकर** यांचे दि.२५.०३.१९९३ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे निधन झाले

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी **श्रीमती. अनुसया गोपाल कोंडविलकर** (आई), श्री वसंत गोपाल कोंडविलकर (भारू) श्री रमेश गोपाल कोंडविलकर (भारू) आणि श्री संतोष गोपाल कांडविलकर (भारू) वरील मतांचे कायदेशीर वारस असल्याने त्यांनी त्यांचे अविभक्त समान वारसा हक्क, पदवी सोडली, त्याग केली आणि त्यागली त्यांच्या आई श्रीमती अनुसया गोपाळ कोंडविलकर यांच्या नावे यांनी सदर कोअर हाऊस तिच्या नावावर हस्तांतरित/नियमित करण्यासाठी आणि त्यानुसार तिने म्हाडाकडे सदर कोअर हाऊस तिच्या नावावर हस्तांतरित/नियमित करण्यासाठी अर्ज केला होता आणि तो म्हाडाने पत्र क्रमांक डीवाय सी.ओ., (डबल्यू)/एम.एम./३७३१/०५ दिनांक १७.०४.२००७ आणि त्यानुसार उक्त सोसायटीने सभासदत्व स्वीकारले होते आणि दिनांक २०.०६. २००७ रोजी भाग प्रमाणपत्र क्र. ५ वर तिच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते आणि पुढे म्हाडाच्या पत्र क्र. ई.एम./डब्ल्यू/एम.एम./२३५७/१६ दिनांक ०९.०६.२०१६ रोजी तिने पैसे दिले होते ु आणि सप्टेंबर, २०१७ पर्यंत लीज भाडे आणि एन.ए. कर दि.०६.०५.२०१६ रोजी देय चलन क्रमांक ४००३१६१७००००५१७ मंजूर केली होती.

वरील मृतांचे कायदेशीर वारस असल्याने त्यांनी त्यांचे अविभक्त समान वारसा हक्क, पदवी सोडली, त्याग केली आणि त्यागली, स्वारस्य आणि दिनांक २८.१२.२०२२ च्या हक्क सोड करारानाम्या द्वारे उपरोक्त कोअर हाऊसच्या संदर्भात सह उपनिबंधक बोरीवली-७ एम.एस.डी. दस्तऐवज क्र.बीआरएल-७-१७५४४-२०२२ दिनांक २८.१२.२०२२ रोजी **श्रीमती हर्षा पंकज शाह** च्या नावे रीतसर नोंदणीकृत आहे. त्यानुसार आता वरील सोसायटीकडून वरील मुख्य घराच्या जागेचे हस्तांतरण/नियमितीकरण करण्याचा विचार करत आहे आणि/किंवा एम एचं व ए.डी. बोर्डाने सांगितलेल्या सोसायटीच्या भांडवलामधील हिस्सा आणि स्वारस्यासह परिपूर्ण आणि कायदेशीर मालक म्हणून तिच्या नावावर असलेल्या या जागेचा कायदेशीर आणि पूर्णपणे आणि अनन्य वापरानुसार. आता, श्रीमती अनुसया गोपाल कोंडविलकर कोणत्याही संभाव्य खरेदीदाराल सदर कोअर हाऊस क्रमांक ए-५ विकण्याचा मानस आहे.

उपरोक्त वाटप पत्र आणि कायदेशीर वारसांविरुद्ध कोणताही दावा किंवा दावे असलेली कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्ती वरील कोअर हाऊस, आणि इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज आणि/किंवा परिसर किंवा कोणत्याही अधिकार, शीर्षक किंवा स्वारस्य, गहाण या मार्गाने त्याचा कोणताही भाग , बोजा, भाडेपट्टा धारणाधिकार, शुल्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह अँड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ता: एमओआ असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहाैसो लि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवर्ल (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ विवसांत कळवावे, अन्यथा अरे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थिगित केले आहेत

मुंबई, आज दिनांकीत ३१ डिसेंबर, २०२२

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

जाहिर नोटीस

मे.उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) ६/६०३- दुर्गा कृपा को.ऑप.हौिसंग सोसायटी लि.-हनुमान चौक, नवघर रोड, मुलुंड (पू.), मुंबई - ४०० ०८१.

पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., नवी मुंबई

पत्ता : पारिजात भवन, प्लॉट नं. १८, सेक्टर-१०ओ,

नेरूळ (प.), नवी मुंबई - ४०० ७०६.

अनुद्र	क्मांक १ ते ५			з	पर्जदाः
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रकम	जाब देणार क्र
٤.	श्री. जयकर नारायण शेट्टी	08.88.2022	६८९८	९८,०१४/-	१
٦.	श्री. करुणाकर भुजंगा शेट्टी	०४.११.२०२२	६८९८	९८,०१४/-	2
₹.	श्री. संदिप शंकर मोटे	०४.११.२०२२	६८८२	१,३३,१९३/-	१
٧.	श्री. अमोल सुरेश लगस	०४.११.२०२२	६८८२	१,३३,१९३/-	2
१२.	श्री. लक्ष्मण दशरथ शिंदे	08.88.2022	६८८२	१,३३,१९३/-	3
			, ,	~ ^ `	

सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे. परंतू प्रतिवादी यांना समन्स रूजू न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहिर समस्य देत आहोत

उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक ०६.०१.२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सनावणी घेण्यात येईल, याची कपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक ३०.१२.२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)

उप निबंधक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड नोंदणीकृत कार्यात्तयः वसंत लोक, वसंत विहार, न्यु दिह्यी-११००५७. कॉर्पोरेट कार्यात्तयः ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, सांताक्कुझ (पुर्व), मुंबई-४०००१८.

मे. युनिटी स्मॉल फायनान्स बँक लि.करिता

प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता

मागणी सूचना

कु. नेहा धामापुरकर आणि श्री./श्रीमती आशिष धामापुरकर यांच्याकडून दावा करावा.

नारायण मंदिराजवळ, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५८.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २२.१२.२०२२

सेक्युरीटावझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिवल ॲसेटस् ॲन्ड एनेफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (काबदा) आणि सि**बबुरिटी इंटेस्ट (एन्फोर्सिट) रूत्स २००१ (रूत्स) च्या तरतुदी अन्वये**. कायदा अंतर्गत **दुनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** (बँक) चे खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकारी आहेत आणि कायद्याच्या कलम १३(१२

तहवाचिता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत त्यांनी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये मागणी सचना वितरीत केली होती ज्यामध्ये सदर सचना प्राप्त ारवा चार्चा पत्र के जिल्ला के बिहार के किया करणात स्वाचित्र के उत्तर के किया किया के किया के किया के किया किया अर्थियमुन ६० दिवसात संबंधित सूचनेत नमुद रक्षम जमा करणात सवालिल कर्जदात किया कळविले होते. सदर सूचना ना-पोहोच झाली आणि टपाल शेरीनुस बजावलेली नाही. म्हणून कर्जदारांना अन्य पर्यायी सेवा अर्थात वृत्तपत्रात प्रकाशनामार्फत सदर सूचना देण्यात येत आहे.

कर्जदाराचे नावः	कर्ज खाते क्र.	कर्ज खाते क्र.	प्रतिभुत मालमत्ता
		कर्ज रक्कम	_
		मागणी सूचना दिनांक	
१. मे.श्री. लक्ष्मी एजन्सीज	००३१३०१००००४२४२	रु.५८,३४,९६२.०० (रुपये	१. फ्लॅट क्र.७०४ ,७वा मजला, इमारत क्रू.५, अमृत
२. कै.श्री. प्रमोद कुमार उदानाथ सबत	<i>ছ</i> .५०,००,०००.००	अञ्चावन्न लाख चौतीस हजार	आंगन फेज २, गटक्र.१२३, गटक्र.१२४ हिस्सा क्र.१
(भागीदार/तारणकर्ता)	१८.१०.२०२२	नऊशे बासष्ट फक्त)	व २, गट क्र. १२५ हिस्सा क्र. १ व २, गट क्र. १२६
अ) सौ.रश्मिता प्रमोद सबत.	००३३०१३००००००९३	रु.१८,९८,४७३.६४ (रुपये	हिस्साक्र.१,२,३व४ आणि गटक्र.१२७ गाव पारसिक कळवा तालका आणि जिल्हा ठाणे-४००६०५
ल) श्री.आदित्य प्रमोद सबत.	रू.३५,००,०००.००	अठरा लाख अड्टयाण्णव	कळवा तालुका आणि ।जल्हा ठाण-४००६०५ क्षेत्रफळसुमारे ९५० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र श्री. जितेंद्र
३. श्री.जितेंद्र अशोक पाटील (भागीदार/	१८.१०.२०२२	हजार चारशे त्र्याहत्तर आणि	अशोक पाटील यांच्या मालकीचे आहे.
तारणकर्ता)		फक्त चौसष्ट पैसे)	आणि
४. सौ.रश्मिता प्रमोद सबत (भागीदार)	००३३०१३०००००००९७	रु.४७,६३,३३०.६३ (रुपये	२. फ्लॅटक्र. ३०२, ३रा मजला, विंग आर लोढा रिजेन्सी,
५. सौ.हेमलता जितेंद्र पाटील (भागीदार)	रू.५०,००,०००.००	सत्तेचाळीस लाख त्रेसष्ट हजार	सर्व्हे क्र.४६/१,४७/२,४८/४पी,४८/७,२३३/
६. श्री.रितेश रमाकात वैद्य (जामीनदार)	१८.१०.२०२२	तीनशे तीस आणि पैसे त्रेसष्ट	रपी, २३३/१पीबी, २३३/२पी आणि २३३/३पी
७. श्री.प्रसन्न पांडव प्रधान (जामीनदार)		फक्त)	मौजे भोपर ता.कल्याण, जिल्हा ठाणे-४२१२०१,
			क्षेत्रफळ सुमारे ६५५ चौ.फू. सुपर बिल्ट अप क्षेत्र दिवंगत

ार उपरोक्त देय रक्कम ६० (साठ) दिवसांच्या कालावधीत जमा करण्यात कसूर केल्यास कायद्याच्या तरतुदीअंतर्गत उपरोक्त प्रतिभुत मालमत्तेवर खालील स्वाक्षरीकर्त्याद्व अमलबजावणी केली जाईल. कपया नोंद असावी की. कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये सदर प्रतिभत मालमत्तेची विक्री. भाडेपडा किंवा अन्य इतर प्रकार क्षेणताही व्यवहार किंवा हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे. सदर तरतुदीचे कोणतेही उल्लंघन केल्यास कायद्यान्वये गुन्हा उरेल आणि दंडात

पया नोंद असावी की, पुर्वीची पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विलीन झालेली आहे आणि दिनांक २५ जानेवारी, २०२२ पासून युनि मॉल फायनान्स बँक लिमिटेड असे नाव झाले आहे.

दिनांकः ३१.१२.२०२२

युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

श्री. प्रमोद उदानाथ सबते यांच्या मालकीचे आहे

ROHA HOUSING

रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय: युनिट क्र.१११७ व १११८, ११वा मजला, वर्ल्ड ट्रेड टॉवर, सेक्टर १६, नोएडा

मागणी सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(२) अन्वये सूचना ाथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदारांनी **रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (आरएचएफपीएल)** यांच्याकडून कर्ज घेतले आहे आणि **आरएचएफपीए**र यांच्याकडे त्यांचे कर्जाचे सामायिक मासिक हफ्ते (ईएमआय) भरणा करण्यात कसूर केली आहे आणि म्हणून त्यांचे कर्ज खाते नॅशनल हौसिंग बँक यांच्याकडून मार्गदर्शनानुः नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. कर्जदारांनी **आरएचएफपीएल**कडे स्थावर मालमत्तेची प्रतिभृती दिली आहे, त्यांचे तपशील खाली नमुद केले आहे. कर व थकबाकी रक्कम आणि **आरएचएफपीएल**कडे कर्जदारांनी देय रक्कम तपशील खालील नमद तारखांना आहे. कर्जदार तसेच सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) अंतर्गत **आरएचएफपीएल**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाईचा प्रारंभ केला आहे. जर कर्जदारांनी सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्य आत त्यांच्या नावा समोर दिलेली थकबाकी रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास सरफायसी कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ४ अंतर्गत प्रतिभूत धनको यांना असलेल्य अधिकारापैकी एक किंवा सर्व अधिकाराअंतर्गत खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून मालमत्तेचा ताबा घेतला जाईल. सर्वसामान्य जनतेस सल्ला आहे की, त्यांनी मालमत्तेसह कोणतार्ह

વ્યવ	व्यवहार करू नय.						
अ. क्र.	कर्जदार/सहकर्जदाराचे नाव, कर्ज खाते क्र./शाखा	मागणी सूचना दिनांक व रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)				
१	एलएएन:एचएलकेवायएनसीएससीपीआर००००५००४७०/ शाखाः कल्याण	२४.१२.२०२२	फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, ए विंग, इमारत क्र.बी, साई कॉम्प्लेक्स, समर्थ नगर नांदिवली, ठाणे, महाराष्ट-४२१३०६ भारत.				
	१) अमर राजकुमार वैश्य, २) संजु अमरचंद वैश्य,	₹.४,३२,६८८/-					
	पता १: फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, ए विंग, इमारत क्र.बी, साई कॉम्प्लेक्स, समर्थ नगर नांदिवली, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०६.						
	पत्ता २ : प्रेमगुलाब, तळ एफ, झेड.पी. जवळ, मराठी शाळेसमोर, ठाणे,						
ı	महाराष्ट्र-×२१३०६ भारत	1	 				

जाहीर नोटीस

तमाम जनतेस या जाहीर नोटीस द्वारे कळविण्यात येत आहे की खालील वर्णनाची जमीन मिळकती सद मेळकतीचे मालक **न्य फ्रंट स्पेसीस एल एल. पी**. यांच्या कडन हक्कानंसह ताबेकब्जात. वहिवाटीसह आमचे अशील सदरह एकण जमीन मिळकत जमीन मालकांकडेन रीतसर नोंदणीकत, फरोक्तखतान्व खरेदी करण्याचे योजिले आहे. सदरील सर्व जिमनी मिळकती या निर्वेध बोजा रहित असल्याबाबतर्च खात्री विद्यमान मालक कब्जेदार यांनी आमचे अशिलांना दिली आहे सदर मिळकतीच्या विक्री व्यवहारार कोणाचीही कोणत्याही स्वरूपाची हरकत असल्यास तशी खातरजमा करणे कामी सदरची जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात येत आहे.

तरी खाली नमद केलेल्या मिळकतीच्या विक्री व्यवहारा संदर्भात कोणत्याही व्यक्तीचे (नैसर्गिक विधी), कंपनी, शासकीय, निमशासकीय, बँक, सहकारी संस्था, पतपेढी, अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेचे गहाण, दान, लीज, बक्षीस, वारस, सहहिस्सेदार, साठे करार, खरेदीखत, बयाना पावती, कुळवहिवात भाडेपट्टा, विकसन करारनामा, वारसाहक्क, फरोक्त, सामंजस्यकरारनामा, लीज पेंडन्सी, कोर्ट ऑर्डर ताबा अगर अन्य कोणत्यादी प्रकारचा दक्क व दितमंबंध अमल्याम व त्याबाबत वरील मिळकतीच्य विक्री व्यवहारास हरकत असल्यास त्यांनी त्यांची हरकत योग्य त्या कागदोपत्री पराव्यानिशी सदरचं नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ **(सात)** दिवसांचे मुदतीत खालील सही करणार यांच्याकडे लेखी स्वरूपा कळवावी. वर नमूद मुदतीत कोणाच्याही हरकती न आल्यास सदरहू एकूण जमीन मिळकत निर्वेध निर्दोष व बोजा रहित असल्याचे गृहीत धरून आमचे अशील सदरहू एकूण जमीन मिळकतीचा खरेर्द व्यवहार पूर्ण करतील. सदरहू एकूण जमीन मिळकतीची आकारफोड् करून सदरहू मालक यांच्यासमवेत रीतसर नोंदणीकत साठे करोर वे/किंवा खरेदी खत व/किंवा फरोक्तखतान्वये व तत्सम नोंदणीक दस्तान्वये सदरहू एकूण जमीन मिळकतीचे मालकी हक्क हितसंबंध व ताबे कब्जा सदरहू जमीन मालक यांच्याकेंडून करून प्राप्त करतील, व सदरहू व्यवहाराची महसूल व दप्तरी नोंदणी करतीत मुदतीनंतर मागाहूने येणाऱ्या हरकतीचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मिळकतीचे वर्णन :-सर्वे क्र. ८३/२,००-१३-९० (१३ गुंठे ९० आर) अंदाजे १४०३.९० स्क्वेर मिटर, गाव मौजे खोपटा-कचेरपाडा, कोपरोली तालुका-उरण, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र. देनांकः- ३१-१२-२०२२

लेक्स लॉ असोसीएट्स एल एल पी वकील । सल्लागार । नोटर्र तर्फे श्री सागर रमेश घरत वकील उच्च न्यायालय मुंबई

पत्ता :- ए/ २०१-२०३, सिद्धिविनायक सी. एच. एस., प्लॉट नंबर ४०, सेक्टर-११ खारघर, नवी मुंबई , ४२०२१०. मोबाईल नंबर:- ८०९७५१९५१७, ८२९१२०२१२० ई-मेल:- llplexlaw@gmail.com , adv.sagargharat@gmail.com

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **१) श्री. अविनाश राजेंद्र कांबळे, २) श्री. युवराज राजेंद्र कांबळे** आणि श्रीमती भिमा राजेंद्र कांबळे हे खालील अनुसुचीत सिवस्तरपणे नमुद केलेल्या मालमत्तेच्या मालव

खाली नमुद केलेली मालमत्ता मुळत: **सिडको** यांच्या मालकीची होती आणि त्यांनी सदर मालमत्ता **श्रीमती वत्सला रघुनाथ पवार** यांचे नावे दि.२१.०७.१९८७ नुसार, त्यानंतर ३०.०८.२००० रोजीच्या नोटरीकृत त्रिपक्षीय कराराद्वारे मालमत्ता श्री. राजेंद्र गोविंद वाघमारे यांच्या नावाने हस्तांतरित केली आहे

. तर, श्री. राजेंद्र गोविंद वाघमारे यांनी ही मालमत्ता (१) श्री. राजेंद्र आप्पा कांबळे, (२) श्री. युवराज **राजेंद्र कांबळे, (३) श्री. अविनाश राजेंद्र कांबळे** यांच्या नावे नोंदणीकृत विक्रीकरिताचा करारनामा दिनांक १३.०१.२०११ द्वारे उपनिबंधक ठाणे-९ अंतर्गत दस्तऐवज क्रमांक १७९-२०११ द्वारे रीतसर नोंदणीकृत

यापुढे **श्री. राजेंद्र आप्पा कांबळे** यांचे दि.२३.१०.२०२१ रोजी निधन झाले आणि त्यांच्या पश्चात **(१)** एम.आर. अविनाश रार्जेद्र कांबळे, (२) श्री. युवराज रार्जेद्र कांबळे, (३) सौ. भीमा रार्जेद्र कांबळे हे सदर मालमत्तेचे कायदेशीर वारसदार झाले आहेत. **(१) श्री. अविनाश राजेंद्र कांबळे, (२) श्री. युवराज राजेंद्र कांबळे, (३) सौ. भीमा राजेंद्र कांबळे** हे **दिवंगत श्री. राजेंद्र आप्पा कांबळे** यांचे कार्यदेशीर वारसदार झाले आहेत आणि **मे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** यांच्याकडे सदर मालमत्ता तारण

नर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल, तारण अधिभार, मालकीहक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्याग किंवा जर कोणा व्यक्तीस सदर हरवलेले दस्तावेज सापडल्यास त्यांनी कृपया आजच्या तारखेपासून **१५ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय-**श्री. कुं वर डी. पांडे,** वकील उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडे कळवावे भ्राणि पुढे विनंती करण्यात येत आहे की, जर कोणासही सदर मालमत्तेवर दावा किंवा मालकीहक असल्यास यांनी वर नमुद कार्यालयात कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, **१) श्री. अविनाश राजेंद्र कांबळे** २) श्री. युवराज राजेंद्र कांबळे आणि ३) श्रीमती भिमा राजेंद्र कांबळे हे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या सदर मालमत्तेबाबत सत्य व कायदेशीर मालक आहेत आणि पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया सद ु इाट्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय केले जाईल आणि अनुसुचीत मालमत्तेवर दावा असल्यास ते त्याग केले आहे असे समजले जाईल.

मालमत्तेची अनुसुची अपार्टमेंट क्र.एसएस-१/एस-९१, एस ग्रुप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, क्षेत्रफळ सुमारे १४.३९ चौ.मी., तळमजल्यावर वसलेले, बांधकामित जिमन प्लॉट क्र.एस, गट क्रमांक ४५/२ भाग, सेक्टर ४, गाव-चिंचवली, तालुका -ठाणे, जिल्हा -ठाणे येथे स्थित.

> ॲडव्होकेटस् ॲण्ड असोसिएटस् श्री. कुंवर डी. पांडे वकील उच्च न्यायालय, मुंबई

कार्यालय क्र.१२, बी-२, साईधाम शॉपिंग सेंटर, हातकेश्वर **दिनांक:** ३१.१२.२०२२ महादेव चौक, मंगल नगर, १५ नंबर लास्ट बसस्टॉप **ठिकाण:** मिरा रोड जीसीसी क्लबजवळ, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७

पिरामल एन्टरप्रायजेस लिमिटेड

Piramal CIN: L24110MH1947PLC005719

नोंदणीकृत कार्यालयः पिरामल अनंता, अगस्त्य कॉर्पोरेट पार्क अग्निशमन केंद्रासमोर, कमानी जंक्शन, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०. दुर.क्र.:९१-२२-३८०२३०००/४०००, फॅक्स क्र.९१-२२-३८०२३०८४, वेबसाईट:www.piramal.com, ई-मेल:complianceofficer.pel@piramal.com सूचना

(कपनीच्या समभागधारकाचे लक्ष वेधण्याकरिता) गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे शेअर्स हस्तांतरण.

कंपनी कायदा २०९३ (कायदा) चे कलम १२४(६) च्या तरतुदीनुसार सहवाचिता गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, सुधारितप्रमाणे (अधिनियम) तरतुदीनुसार कंपनी सदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे.

नियमानुसार ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांशसंदर्भात शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत केले जातील

ज्या संबंधित भागधारकांचे वित्तिय वर्ष २०१५-१६ पासून ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांश आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरणास देय आहेत यांचे संपुर्ण तपशील कंपनीने त्यांच्या https:// www.piramal.com/investor/piramal-enterprises-limited/share- $\underline{\text{holder-information/unclaimed-dividend/}}$ वेबसाईटवर उपलब्ध केले आहेत आणि भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणास देय असलेले शेअर्स आणि रोख न केलेले लाभांशाचे तपशील पडताळून घ्यावे.

कंपनीने ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे एप्रिल, २०२३ महिन्यात हस्तांतरीत करावयाचे आहेत त्या सर्व संबंधित भागधारकांना कंपनीने वैयक्तिक पत्र व्यवहार त्यांच्या नोंद पत्त्यावर केलेला आहे आणि ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/ आरटीए नोंदीत आहेत त्यांना वरीलबाबत ई-मेलवर वैयक्तिक सूचना पाठविली आहे. यापुढे आम्ही भागधारकांना विनंती करीत आहोत की, ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी piramal.irc@linkintime.co.in त्यांचे आयडी/निवासी पुराव्यासह त्यांचे फोलिओ तपशील मेल करून कंपनी/आरटीएकडे कृपया नोंद करून घ्यावेत.

जर कंपनीला दिनांक ८ एप्रिल, २०२३ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यास नियमात नमुद आवश्यकतासह कंपनीद्वारे संबंधित भागधारकांद्वारे धारण शेअर्सचे हस्तांतरण आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात खालील पद्भतीत पुढील सूचना न देता आणि नियमात विहित प्रक्रियेनुसार अंतिम तारखेला हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल:

भागधारकांकडे खालीलप्रमाणे भागधारणा असल्यास:

 वास्तविक स्वरुपात – डिमॅट उद्देशाकिरता त्यांच्याद्वारे धारण मुळ भागप्रमाणपत्रऐवजी नविन भागप्रमाणपत्र कंपनी वितरीत करेल आणि आयर्डपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात शेअर्सचे हस्तांतरण करेल आणि अशा वितरणानंतर मुळ भागधारकाच्या नावे नोंद असलेले मुळ भागप्रमाणपत्र रद्द केले जाईल आणि पुढे व्यवहारयोग्य नसेल.

डिमॅट स्वरुपात - आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्याच्या नावे त्यांचे डिमॅट खात्यामध्ये असलेले शैअर्सचे हस्तांतरणाकरिता कॉर्पोरेट कारवाईमार्फत डिमॉझिटरीने कंपनीद्वारे सुचित केले जाईल.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, वेबसाईटवर उपलब्ध असलेली कंपनीद्वारा दिलेली सर्व माहिती व तपशील ही सदर नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरण उद्देशाकरिता कंपनीद्वारे नविन भागप्रमाणपत्र वितरणासंदर्भात योग्य सूचना समजण्यात यावी. कृपया नोंद असावी की, नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्सबाबत कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत दावा न केलेले नाभांश व संबंधित शेअर्स तसेच अशा शेअर्सवरील सर्व लाभ यावर <u>www.iepf.gov.in</u> वेबसाईटवर उपलब्ध नमूना आयईपीएफ-५ मध्ये नियमाअंतर्गत विहित प्रक्रियानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडून पुन्हा दावा सांगता येईल.

वरील प्रकरणात काही प्रश्न/सूचना/स्पष्टीकरणकरिता भागधारकांनी कृपया संपर्क कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनिट: पिरामल एन्टरप्रायझेस लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१८६०००/४९१८६२७०, ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in.

पिरामल एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता

सही / -बिपीन सिंग

कंपनी सचिव

सही / - प्राधिकृत अधिकारी, रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई

३० डिसेंबर, २०२२